

शासकीय / निमशासकीय सेवांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम समाजास ५% आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने कृषि विभागाच्या अधिनस्त असणा-या संस्थांनी कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश देणेबाबत.....

### महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग  
शासन निर्णय, क्र.संकिर्ण-१५१४/प्र.क्र.१००/७-अ(अ.क्र.२)

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

दि. २४ जुलै, २०१४.

- वाचा :-** १) सन २०१४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.१४, दि.९ जुलै, २०१४ व दि.१४.०७.२०१४ चे शुद्धिपत्रक  
२) शासन निर्णय, अल्पसंख्यांक विकास विभाग क्र.अविवि२०१४/प्र.क्र.८१/का-७ तारीख १९.०७.२०१४

### प्रस्तावना :-

उपरोक्त संदर्भाधीन क्र.१ च्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या समाजासाठी भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद १५ (४), १५(५), १६(४) व ४६ मधील तरतुदीनुसार विशेष मागास प्रवर्ग (अ) (Special Backward Category-A) निर्माण करून त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम गटाचा समावेश करण्यात आला आहे. शासन अध्यादेश क्रमांक १४ दि.९ जुलै, २०१४ अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम गटासाठी विशेष मागास प्रवर्ग-अ अंतर्गत शासकीय व निमशासकीय सरळसेवा भरतीमध्ये व शैक्षणिक संस्थेतील प्रवेशासाठी ५% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागाच्या अधिनस्त असणा-या शासकीय व निमशासकीय संस्था व शैक्षणिक संस्थांनी मुस्लिमांच्या ५ % आरक्षणाच्या तरतुदीचे पालन करण्याकरीता निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :-

१. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद १६ (४) मधील तरतुदीनुसार शासकीय व निमशासकीय सरळसेवा भरती मध्ये सध्या राज्यात अस्तित्वात असलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त ५% आरक्षण नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विशेष मागास प्रवर्ग-अ (Special Backward Category-A) या प्रवर्गाला देण्यात आलेले आहे.
२. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १५(१), १५(४), १५(५) व ४६ मधील तरतुदीनुसार शासकीय तसेच खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशात सध्या राज्यात

अस्तित्वात असलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त ५% आरक्षण नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विशेष मागास प्रवर्ग-अ (Special Backward Category-A) या प्रवर्गाला देण्यात आले आहे.

कृषि विभागाच्या अधिनस्त असणा-या सर्व शासकीय/निमशासकीय संस्था /कार्यालये तसेच खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांनी उपरोक्त संदर्भाधीन अध्यादेशातील तरतूदीनुसार आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७२५११४७१७६२०१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संदिप ढाकणे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल-नि-कुलपती, (कृषि विद्यापीठे) यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.उपमुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.कृषि मंत्री/मा.राज्यमंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. अपर मुख्य सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे
७. महासंचालक, महाराष्ट्र कृषि, शिक्षण व संशोधन परिषद, सर्व्हे नं.१३२/ब, भांबुर्डा, भोसले नगर,
८. पुणे- ४११ ००७.
९. संचालक, वनामती, सिव्हिल लाईन्स, नागपूर
१०. कुलगुरु/कुलसचिव, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.
११. कुलगुरु/कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
१२. कुलगुरु/कुलसचिव, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
१३. कुलगुरु/कुलसचिव, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली.
१४. महालेखापाल, १/२, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
१५. विभागीय कृषि सहसंचालक नागपूर/पुणे/ठाणे/अमरावती/नाशिक/कोल्हापूर/औरंगाबाद/लातूर
१६. सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

शासन निर्णय, क्र.संकिर्ण-१५१४/प्र.क्र.१००/७-अ( अ.क्र.२)

- १७.प्राचार्य/अध्यक्ष सर्व शासकीय अनुदानित/विनाअनुदानित खाजगी संस्था(द्वारा संबंधित विद्यापीठांचे कुलगुरु/कुलसचिव)
- १८.अपर मुख्य सचिव (कृषि) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई ३२.
- १९.निवड नस्ती.